Filmcity Media Limited

Regd. Office: A/511, Royal Sands Chs Ltd., Shastri Nagar, Andheri West, Mumbai - 400053 M. No. 9987008484, E-mail: filmcitym@gmail.com CIN: L99999MH1994PLC077927

To, The Secretary, BSE Limited 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400001 November 17, 2025

Scrip ID: FILME Scrip Code: 531486

<u>Sub: Submission of copies of Newspaper Publishing Un-Audited Standalone Financial Results</u> for the Quarter (Q2) and half Year Ended September 30, 2025.

Dear Sir/Madam,

With reference to the above captioned matter, Please find enclosed copy of the Advertisement of the Un-Audited Standalone Financial Results for the Quarter (Q2) and Half Year ended September 30, 2025 as published in the "mumbai lakshadeep and "Active Times on November 16, 2025.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Filmcity Media Limited

Raksha Kumari Company Secretary & Compliance Officer Membership No.: A46084

Encl: a/a



संपलेले अर्धवर्ष

30.09.74 30.09.78

१२८.८२

७५.६१

4८.३१

१९८.५०

१००.१०

(७१.९६)

(७१.९६)

(९९.१८)

396.40

(4.00)

(रु.लाखात)

संपलेले वर्ष

38.03.24

२३०.३२

33.88

२३.९१

नोंदणीकत कार्यालयः ए/५११. रॉयल स्टॅण्डस् कोहौसोलि., शास्त्री नगर, अंधेरी पश्चिम, अंधेरी, मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. ई-मेल:filmcitym@gmail.com, सीआयएन:एल९९९९एमएच१९९४पीएलसी०७७९२७ ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही		संपलेले अध	संपलेले अर्धवर्ष		
तपशील	संपलेले ३ महिने ३०.०९.२५ अलेखापरिक्षित	संपलेले मागील ३ महिने ३०.०६.२५ अलेखापरिक्षित	संपलेले संबंधित ३ महिने ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२५ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेले मागील वर्ष ३१.०३.२५ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	६५.३0	-	१२५.१०	१२५.१०	
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	(५.२७)	(५.४८)	٥.४९	(१०.७५)	(२.५६)	(१५.२८)	
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५.२७)	(५.४८)	٥.४९	(१०.७५)	(२.५६)	(१५.२८)	
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	(५.२७)	(५.४८)	٥.४९	(१०.७५)	(२.५६)	(१५.३१)	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(५.२७)	(५.४८)	0.88	(१०.७५)	(२.५६)	(१५.३१)	
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मू.रू.१/- प्रती भाग)	३०५.७१	३०५.७१	३०५.७१	३०५.७१	३०५.७१	३०५.७१	
मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	-	-	-	-	-	(१७.७८)	
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व) (रू.१/-प्रत्येकी) मळ व सौमिकत	(0.03)	(0.03)	0.00	(0.08)	(0.08)	(0.04)	

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व नऊमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.fimlcitym.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३०.०९.२०२५ रोजो संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता सविस्तर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४.११.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. मागील कालावधी/वर्षाचे -आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालु वर्षाच्या वर्गीकरणासाठी पुर्ननमुद करण्यात आले.

फिल्मसिटी मिडीया लिमिटेडकरिता

सुरेंद्र रामकिशोर गुप्ता (व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन:००७७८०१८

(रू.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

१९८.५० ३६५.५३ २.९४ 8.20

ठिकाणः मुंबई

दिनांकः १४.११.२०२५

टिप: सेबी (लिस्टिंग अँण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्ती निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pillarinvestments.in वेबसाईटवर आणि स्टॉव क्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

काबालय क्र.२०१, १ला मजला, रधुलाला मंगा माल, पाइसर बस आगाराच्या माग, कादिवला (प.), मुबई–४०००६७. ई–मेल:pillarinvestment9@gmail.com | वेबसाईट:www.pillarinvestments.in | सीआयएन:एल६५९९३एमएच१९८२पीएलसी३३१३३०

42.34

(१७९.३०)

(१७९.३0)

(१७९.३०)

१९८.५०

(९.0३)

३०.०९.२५ ३०.०६.२५

संपलेली तिमाही

१५६.४४

१०७.३४

८०.१२

१९८.५०

8.08

राशेष मेहत यवस्थापकीय संचालक डीआयएन:०८०९७१९७

मंडळाच्या वतीने व करित

DIN: 00969568

तपशील

कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक

मल्पाकृती व्याज पूर्व #) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

रानंतर कोलावयाकारता निष्वळ नका/(ताटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब म्हणाकृती व्याज नंतर #)

नालावंधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता

कारणविषाकारा। एकून संवक्षक उत्पन्न (कारणविषाका सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

राखीव (पुनर्मूत्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दित्याप्रमाणे उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

प्रमभाग भांडवल

आणि/किंवा विशेष साधारण वाबपूर्व में आणि/किंवा विशेष साधारण वाबपूर्व में करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा

VANTAGE KNOWLEDGE ACADEMY LIMITED ii Business Park, Opp Super Star Hall, Off Veera Desai, Fu E-mail: mail.vkal@gmail.com Mob: +91-9891095232 CIN: L80301MH2013PLC249016

					III LIICO
Particulars	For the Current year Quarter Ended	For the Half year ended	For the Same Previous year Quarter Ended	For the Previous Half year ended	For the Previous year Ended
	01.07.2025 to 30.09.2025	01.04.2025 to 30.09.2025	01.07.2024 to 30.09.2024	01.04.2024 to 30.09.2024	01.04.2024 to 31.03.2025
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	46.110	140.960	125.670	180.540	376.730
Net Profit / Loss for the period before tax and exceptional items $$	19.170	61.630	117.680	159.270	102.11
exceptional items)		61.630	117.680	159.270	102.110
Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items)	19.170	61.630	85.580	127.170	69.020
Total Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)]	19.170	61.630	85.580	127.170	69.020
Paid up equity share capital	3,414.750	3,414.750	1,038.250	1,038.250	3,414.750
Reserve (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet for previous year	-	-	-	-	-
Earning per share (of Rs. 1/- each) Basic & Diluted	0.010	0.020	0.080	0.120	0.660
	Total Income from Operations Net Profit / Loss for the period before tax and exceptional items Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional items) Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items) Total Comprehensive income/ loss for the period (comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)] Paid up equity share capital Reserve (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet for previous year Earning per share (of Rs. 1/- each)	Particulars year Quarter Ended 01.07.2025 30.09.2025 Unaudited Total Income from Operations Net Profit / Loss for the period before tax and exceptional items Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional items) Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional items) Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items) Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items) Total Comprehensive income/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax) and other comprehensive i	Particulars year Quarter wended 01.07.2025 30.09.2025 01.04.2025 30.09.2025 01.04.2025 30.09.2025 01.04.2025 30.09.2025 01.04.2025 01.09.2025 01.04.2025 01.09.2025 01.04.2025 01.09.2025 01.04.2025 01.09.2025 01.04.2025	Particulars Year Quarter Ended Half year Quarter Ended O1.07.2025 O1.07.2025 O1.07.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2025 O1.09.2024 O1.07.2024 O1.09.2024 O1.07.2024 O1.09.2024 O1.09.2024 O1.07.2024 O1.09.2024 O1.09.2	Particulars Particulars Pale Pale

Note 1. The above is an extract of the detailed format of quarterly and year end financial results filed with the stock exchange unde egualtion 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015. the full format of the quarterly and ear end financial results is available on the company's website and also available on the website www.vantageisntiture.in of BSI

imited i.e. www.bseindia.com
lote 2.The above unaudited standalone financial results for the quarter and half year ended on september 30, 2025 were reviewed by th
udit Committee at the meeting and approved by the Board of Directors and taken on record at the meeting held on November 14,2025. For and on behalf of board of directors o VANTAGE KNOWLEDGE ACADEMY LIMITED

VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumba Tel: 022-67424815. Website: www.vfsl.visagar.com, Email: info@visagar.com

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

Ш	HALF YE	AR ENDED 30	TH SEPTEMBE	R, 2025			(₹ In lacs)
ΙГ			Quarter Ended			r Ended	Year Ended
Ш	PARTICULARS	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
ᄔ		UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
1	Total Income from operations	165.54	254.87	7593.79	420.41	10651.28	12956.73
2	Net Profit / (Loss) for the period (before tax,						
Ш	exceptional and/or extraordinary items)	21.68	(105.14)	385.63	(83.46)	127.66	(16.19)
3	Net Profit / (Loss) for the period before tax		, ,		, ,		, ,
Ш	(after exceptional and/or extraordinary items)	21.68	(105.14)	385.63	(83.46)	127.66	(16.19)
4	Net Profit / (Loss) for the period after tax		,		, ,		` ′
Ш	(after exceptional and/or extraordinary items)	21.68	(105.14)	385.63	(83.46)	127.66	(16.07)
5	Profit / (Loss) from discontinuing operations	0	Ó	0	ĺ Ó	0	Ó
 	Total Comprehensive Income for the period	21.68	(105.14)	385.63	(83.46)	127.66	(16.07)
7	Equity Share Capital	5839.16	5839.16	5839.16	5839.16	5839.16	5839.16
l 18	Reserves (excluding revaluation reserve) as shown						
Ш	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-
9	Earnings Per Share (Face value of Rs. 1/- each)						
Ш	(Not Annualized)						
lΙA	Basic and Diluted EPS for the period from						
	Continuing Operations	(0.00)	(0.02)	0.07	(0.01)	0.02	(0.00)
ΙΙв	Basic and Diluted EPS for the period from	' '			l ` ´		
	Discontinued Operations	(0.00)	(0.00)	0.00	(0.00)	0.00	(0.00)

For Visagar Financial Services Limited Tilokchand Kothar DIN: 00413627

गंगा पेपर्स इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल२१०१२एमएच१९८५पीटीसी०३५५७५ नोंद.कार्यालयः २४१, गाव बेवेडोहाल, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र-४१०५०६. ईमेलः compliance.gpil@gmail.com, वेबसाईटः www.gangapapers.com ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली संपलेली संपलेली

तपशील	तिमाही ३०.०९.२५	तिमाही ३०.०९.२४	अर्धवर्ष ३०.०९.२५	अर्धवर्ष ३०.०९.२४	वर्ष ३१.०३.२५
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७०५९.७१	५७३१.५५	१३२९५.७६	9२३०४.९२	२५७६९.१३
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	३०.५७	३४.४५	६ 9.३३	६५.३३	१५५.२८
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	30.40	38.84	६ 9.३३	६५.३३	944.2८
इतर समभाग	900८.८९	90७८.८९	900८.८९	900८.८९	900८.८९
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	98८७.२9
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) मूळ व सौमिकृत (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	0.26	0.32	0.40	0.६१	9.88
टीपः सेबी (लिस्टिंग ॲण्ड ऑदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ तिमाही/अर्धवर्षकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहं					

क्सचेंजच्या आणि कंपनीच्या www.gangapapers.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशान्वये 回総回

दिनांक: १४.११.२०२५

सही/ रमेश कुमार चौधर्र स्क्रिप कोड: ५३१८१३ दिनांकः १४.११.२०२५

ठिकाणः मुंबई

व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७. सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६०, द्रा.: +९१.२२.२५०११९८३, फॅक्स: +९१.२२.२५०११९८४ वेबसाईट: www.whiteorganicagro.com , ईमेल: info@whiteorganicagro.com ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

		,		1511 - 1111111117
	३०.०९.२५	३०.०९.२५	३०.०९.२४	३१.०३.२३५
तपशील	३ महिने /	६ महिने /	मागील वर्षात	संपलेले
	संपलेली	वर्ष ते तारीख	संपलेली	मागील
	चालु तिमाही	आकडे	संबंधित तिमाही	वर्ष
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	2.40	۷.३७	७४०.५२	9883.39
करपूर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)				
(विशेष साधारण बाबपूर्व)	90७.२९	२१५.०६	909.32	२३१.६७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)				
(विशेष साधारण बाबनंतर)	90७.२९	२१५.0६	909.32	२३१.६७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)				
(विशेष साधारण बाबनंतर)	८०.२९	9६0.९३	७५.८२	१७३.०६
कालवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
(+)/(तोटा)(-)(करानंतर)) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	८०.२९	980.93	७५.८२	१७३.०६
समभाग भांडवल (रू.१००/-प्रत्येकी)	3400	3400.00	3400.00	३५००.००
इतर समभाग (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव				
वगळून राखीव)	_	_	-	-
उत्पन्न प्रतिभाग				
अ) मूळ	0.23	0.8६	0.22	0.89
ब) सौमिकृत	0.23	0.88	0.22	0.89
		_		

टीप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या http://whiteorganicagro.com/investor_relations.html वेबसाईटवर उपलब्ध आहे.



व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेडकरिता सही/ दर्शक रूपानी


संचालक मंडळाच्या वतीने व करिता

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२४३४० २०५, एंटरप्राईझ सेंटर, नेहरू रोड, ऑर्चिड हॉटेलच्या बाजूला, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००९९, महाराष्ट्र, भारत. दुर.क्र.:+९१-२२-६७३१२३४५, ईमेल: cs@flomicgroup.com

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही आणि सहामाहीसाठी मर्यादित पुनरावलोकन अहवालासह अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निकालांचे विवरण

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही आणि सहामाहीसाठी अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निकालांचे (आर्थिक निकाल) लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने मंज्र केले आहे.



१. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही आणि सहामाहीसाठी आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट https://www.bseindia.com वर आणि कंपनीच्या वेबसाइट https://flomicgroup.com/ वर उपलब्ध आहे. ठिकाण: मुंबई फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स लिमिटेडकरिता

दिनांक: १४ नोव्हेंबर, २०२५ सही / -लॅन्सी बार्बोझा दर.: ९१-२२-६७३१२३४५ र्डमेलः cs@flomicgroup.com व्यवस्थापकीय संचालक

फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३१२८ नोंदणीकृत कार्यालयः १२०६, प्लॉट क्र.४५३, लोधा सुप्रिमस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, डिलाईल रोड, मुंबई-४०००१३. वेबसाईट: www.frontiercapital.in, ई-मेल: frontierleasing1984@gmail.com

३० सप्टेंबर, २०२५ राजी संपलल्या तिमाही व अधेवषीकोरता अलेखापरिक्षीत एकमव वित्तीय निष्कषीचा अहवाल							
						गखात ईपीएर	
अ.	तपशील	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेले
क्र.		तिमाही	तिमाही	संपलेली	अर्धवर्ष	अर्धवर्ष	वर्ष
1		३०.०९.२५	३०.०६.२५	३०.०९.२४	३०.०९.२५	३०.०९.२४	३१.०३.२५
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩	एकूण उत्पन्न	98.20	१८.६७	98.3८	३२.९४	२८.२५	६८.८२
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	8.02	८.٩٩	8.09	92.८३	७.२४	30.00
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	8.02	۷.۹۹	8.09	92.८३	७.२४	२९.६३
8	कालावधीकरिता एकूण निव्वळ उत्पन्न						
1	(कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) आणि						
1	इतर निव्वळ उत्पन्न (करानंतर) समाविष्ट आहे)	8.02	۷.۹۹	8.09	92.८३	७.२४	२९.६३
ч	समभाग भांडवल	9६७६.२२	૧६७६.२२	୩६७६.२२	१६७६.२२	૧६७६.२२	૧६७६.२२
Ę	इतर समभाग	-93८८.३३	-9393.08	-9898.48	-93८८.३३	-9898.48	-9809.94
Ø	उत्पन्न प्रतिभाग (खंडीत व अखंडीत						
1	कार्यचलनाकरिता)						
	१. मुळ	0.03	0.04	0.02	٥.0८	0.08	0.9८
\perp	२. सौमिकृत	0.03	0.04	0.02	٥.0८	0.08	0.9८

लेखापरीक्षण न केलेले आर्थिक निकाल लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहेत आणि १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेमध्ये संचालक मंडळाने मंजूर केले आहेत. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ च्या संदर्भात वरील निकालांचा मर्यादित आढावा घेतला आहे.

वरील माहिती सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्यूलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांच्या अनऑडिटेड फायनान्शियल रिझल्ट्सच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांच्या अलेखापरिक्षित आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट

www.bseindia.com वर उपलब्ध आहे. ते कंपनीच्या वेबसाइट www.frontiercapital.in वर देखील उपलब्ध आहेत. खाली दिलेला टठ कोड

फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटेडकरित मयुर दोशी संचालक

मेघ मयुर इन्फ्रा लिमिटेड

(पूर्वीची पोहार इन्फ्रास्टक्चर लिमिटेड आणि त्यापूर्वी टान्सओसियानीक प्रॉपर्टीज लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआवएन:एल५१९००एमएच१९८१पएलसी०१५६६३ नोंदणीकृत कार्यालयः एमएचबी-११/ए-३०२, सर्वोदया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, भविष्यनिधी इमारतीजवळ, सर्विस रोड, खेरनगर,

							(रु.लाखात
अ.			संपलेली तिमाही		संपलेले		संपलेले व
新 .	तपशील	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	३०.०९.२०२४	३०.०९.२०२५	३०.०९.२०२४	३१.०३.२०
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिधि
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-	-
၃.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,						
	अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	-3.53	-4.49	-3.8८	-9.78	-१२.0७	- २०.५८
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण						
	बाबनंतर)	-3.63	-५.५९	-3.8८	-9.78	-१२.0७	-20.4
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण						
	बाबनंतर)	-3.63	-4.49	-३.१८	-9.78	-१२.0७	-20.4
۹.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)						
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-3.63	-4.49	-3.8८	-9.78	-१२.0७	-20.4
ξ.	समभाग भांडवल	६३0	६ ३0	€30	६३0	£30	Ę 30
o.	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या						
	लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार						
٤.	उत्पन्न प्रतिभाग दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती						
	(विशेष साधारण बाबपुर्व)						
	मूळ	-0.0€	-0.08	-0.04	-0.84	-0.88	-0.33
	सौमिकृत	-0.0€	-0.08	-0.04	-0.84	-0.88	-0.33
۶.	उत्पन्न प्रतिभाग दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती						
	(विशेष साधारण बाबनंतर)						
	मूळ	-0.0€	-0.08	-0.04	-0.84	-0.88	-0.33
	सौमिकृत	-0.0€	-0.09	-0.04	-0.84	-0.88	-0.33

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन २०१५ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंज व सुचिबद्ध संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (युआरएल अर्थात www.bseindia.com व www.meghmayurinfra.com). सदर वितीय निष्कर्ष खाली

मेघ मयुर इन्फ्रा लिमिटेडकरित सही/-राजेंद्र शाह व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०१७६५६३

पिल्लर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

30.09.28

66.86

38.93

१९.६३

१९८.५०

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पश्चिम विभागाच्या

PUBLIC NOTICE

Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of

the Deceased Member in the Capital

Late Shri. Velii Hemrai Gudka, a ioint membe

of Shree Hind Co-operative Housing Society

Limited, having address at N.S. Mankikar Marg, Sion, Mumbai – 400 022 and jointly

holding Flat bearing No. 2 in the Building no

15 of the society, died on 25,10,2002 without

making any nomination in favour of Mr. Milan

Velii Gudka. The society hereby invites claims

or objections from the heir or heirs or other

claimants/ objector or objectors to the transfer

of the said shares and interest of the decease

member in the capital/ property of the society

within a period of 14 days from the publication

of this notice, with copies of such documents

and other proofs in support of his/her/their

claims/ objections for transfer of shares and

interest of the deceased member in the

capital/ property of the society. If no claims/

objections are received within the period

prescribed above, the society shall be free to

deal with the shares and interest of the

deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided

under the bye-laws of the society. The claims

objections, if any, received by the society for

transfer of shares and interest of the deceased

member in the capital/ property of the society

shall be dealt with in the manner provided

A copy of the registered bye-laws of the

society is available for inspection by the

claimants/ objectors, in the office of the

society/ with the secretary of the society

between 9:00 A. M. to 6:00 P.M. from the date

of publication of the notice till the date of expir

जाहीर सूचना

गदव (आमचे अशील) यांनी फ्लॅट क्र.१२०१, ए **विंग, के. रास रेसिडेन्सी,** परळ शिवडी विभाग, दत्ताराम

लाड मार्ग, लालबाग, मुंबई **(सदर मालमत्ता)** येथील

जागा **श्रीमती. शुभांगी अमित मणी** आणि <mark>डॉ. अमित</mark>

मदन मणी (विक्रेते) कडून खरेदी करू इच्छित आहेत.

नर्यायी निवास दिनांक २१.१२.२०१९ रोजी (बीबीई–३/

१३७९६/२०१९) जो विकासकाने **श्री. अनंत शंकर**

विचारे यांच्या नावे केला होता, ज्यांनी सदर मालमत्ता

तथ्याच्या विक्रेत्यांना विक्री केली होती आणि सध्याच्य

ज्या व्यक्तीला मालकीचे दस्तऐवज सापडतील त्यांनी

स्वाक्षरीकर्त्यांना कळवावे आणि जर कोणतीही व्यक्ती. बँक, वित्तीय संस्था वारसा, शेअर, विक्री, गहाणखत

भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, बक्षीस, ताबा किंव

विक्रेत्यांना ती सापडत नाही.

श्रेणी मालकी हक्कांपैकी एक अर्थात मळ स्थायी

याद्वारे सूचना आहे की, श्री. जगजीत बासुदेव

For and on behalf of

Housing Society Ltd Hon. Secretary

Shree Hind Co-operative

under the bye-laws of the society.

of its period.

Date: 16/11/2025

Property of the society.

पाटणा, दि. १५ : बिहार- आहे. मधील मुझफ्फरपूर येथे काल पोलीस उपअधीक्षक सुचित्रा रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे कुमारी यांनी पाच जणांच्या लागलेल्या आगीत एकाच मृत्यूची पुष्टी केली. कुटुंबातील पाच जण जिवंत जळाले. इतर पाच जण गंभीर भाजले असून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले

जाहीर सूचना

दिवाकर कांचन हे फ्लॅट क्र.१०३, रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यू-एम बिल्डिंग नं.१ टू ६ कोहौसोलि., रुस्तमर्ज एव्हरशाईन ग्लोबल सिटी, अव्हेन्यू एम-४, याझु पार्कजवळ ४०१३०३, क्षेत्रफळ ७६.०९ चौ.मी. कार्पेटच्या कायदेशीर मालव

कुमारी विद्या दिवाकर कांचन यांनी पफ्लॅट क्र.१०३, रुस्तमर्ज व्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यू-एम बिल्डिंग नं.१ ट १ . हौ हौ सोलि. , रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी, अव्हेन्यू एम-, याझु पार्कजवळ, नारंगी बायपास रोड, विरार (पूर्व), ता वसई, जिल्हा पालघर-४०१३०३, क्षेत्रफळ ७६.०९ चौ.मी. कार्पेट येथील जागा मे. एनिग्मा कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड ग्रांच्याकडून दिनांक २६.०४.२०११ रोजी नोंदणीकृत अ.क्र.वसई२-०५२९२-२०११ अंतर्गत दिनांक ३०.०३.२०११ रोजीच्या विक्री करारनामाद्वारे खरेदी केला होता.

स्वर्गीय श्री. डी. के. कांचन यांचे मंबई येथे २४.०६.२०१४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती वीणा दिवाकर कांचन आणि दोन मुली अर्थात १. विपुला दिवाकर कांचन आणि २. विदिशा दिवाकर कांचन हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत आणि **श्रीमती वीणा दिवाकर कांचन** आणि **विपुल** वारसदारांसह एन.ओ.सी. आणि सोसायटी अर्थात **रुस्तमजी** एव्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यू-एम बिल्डिंग नं.१ टू ६ कोहौसोलि.ने यांचे प्रतिज्ञापत्र सादर करून कुमारी विद्या दिवा कांचन यांच्या नावे सदर फ्लॅटमधील त्यांचे सर्व हक, मालकी हक आणि हित सोडले /समर्पण केले /त्याग केले. दिनांक २५.०२.२०२३ रोजी कुमारी विद्या दिवाकर कांचन यांच्या नावे अनुक्रमांक १२४१ ते , २५० (टोन्ही समाविष्ट) धारक रू ५०/- पत्येकी १० पर्णपणे भरण क्लेले शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.१२५ असलेले भाग प्रमाणपत्र वितरीत केले/हस्तांतरण केले तेव्हापासून कुमारी विद्या दिवाकर कांचन या फ्लॅटच्या वापरात, व्यवसायात आणि पूर्ण मालक आहेत.

नर कोणत्याही व्यक्तीने सदर फ्लॅटच्या संदर्भात कायदेशीर वारसदा संबंधित कोणत्याही स्वरूपाचा कोणताही हक्क, मालकी हक्क किंव दावा, आक्षेप नोंदवला असेल तर त्यांनी याद्वारे मला कळवावे आणि संबंधित दस्तावेजांसह संपर्क साधावा. अशी विनंती करण्यात येत आहे. ही जाहीर सूचना प्रकाशित झाल्यापासून **२१ दिवसांच्या** अ अन्यथा असे गहीत धरले जार्डल की. कोणाचाही कोणताही हक्क किंव रावा नाही आणि तो रद्द करण्यात आला आहे.

गाज दिनांकीत १६ नोव्हेंबर, २०२५ रवी जी. उपाध्याय (वकील उच्च न्यायालय कार्यालय: अंधेरी कोर्ट बार रूम, ३रा मजला, एम.एम. कोर्ट अंधेरी (पूर्व), मूंबई-४०००६९. मोबा.:९००४६२०५५१

जहिर सूचना

जाहिर सुचना येथे देण्यात येते की माझे अशील ू चंद्रकांत संकपाल, पॅन कार्ड क्रमांक AXJPS2666O. आधार काई क्रमांक ४२७५ ६२४३ ३०७६ यांचे निवासी खोली क्रमांक १२२५, बी.एम.सी कॉलनी, ब्लॉक क्रमांक ६, ऑफ. वीर अब्दुल हमीद रोड, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०९५ यांचे हक्क, मालकी हक्क, हितसंबंध आहेत. शी. चंद्रकांत शंकरराव संकपाल यांच्या निधनानंतर (३१/१०/२०१९ रोजी वडगाव शेरी, पुणे-४११ ०१४ येथे निधन झाले) माझ्या आई शीमती रुख्मिनी चंद्रकांत संकपाल यांच्या निधनानंतर (२८/९/२०२४ रोजी वडगाव शेरी, पुणे-४११ ०१४ रोजी निधन) आणि माझे अशील . ठायदेशीर वारस असल्याने सदर खोलीची जागा त्यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी आणि मी माझ्या आशिलांच्या वतीने वारस किंवा इतर दावेदार / आक्षेप घेणारे किंवा आक्षेप घेणारे यांच्याकडून सदर खोलीची जागा माझ्या क्लायंट, शी. आशिष चंद्रकांत संकपाल यांच्याकडे हस्तांतरित करण्यासाठी दावे मागवत आहे. ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत अशा कागदपत्रांच्या प्रती आणि मृत सदस्यांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या तिच्या / त्यांच्या दाव्यांच्या / आक्षेपांच्या समर्थनार्थ इतर ठोस पुरावे सादर करा. तसे न केल्यास, असे गृहीत धरले जाईल की त्यामध्ये कोणाचाही हक, हितसंबंध, दावा किंवा मागणी नाही आणि जर असे काही असेल तर ते माफ केले गेले आहे आणि त्यानंतर कोणाचाही हक्क / ढावा स्वीकारला जाणार नाही आणि ते सदर खोलीची जागा माझ्या क्लायंट, श्री. आशिष

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.११.२०२५ थिएटरजवळ, मालवणी कॉलनी, गेट क्रमांक ०५

वकील उच्च न्यायालय दुकान क्रमांक ११८८, बी.एम.सी. कॉलनी, सवेरा

गिरीश एम. जैन

चंद्रकांत संकपाल यांच्या नावे असल्याची पुष्टी केली

मालाड (पश्चिम), मुंबई-९५ मोबाईल क्रमांक ९८१९६८२७१

सही/-

वकील उच्च न्यायालय लॉ व्हेरिटास वेस्ट बी-१०४. मांगल्य इमारत. हॉटेल लिफीओ मॅरीगोल्ड

केले गेले आहेत किंवा सोडून दिले आहेत. मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ ई-मेल: lawveritasmumbai@gmail.com

भार कोणत्याही प्रकारे किंवा अन्यथा किंवा वरील ताबा गवती असलेल्या मालमत्तेबाबत कोणताही दावा किंव अधिकार असेल तर. या सचना प्रकाशित झाल्यापास-**९ दिवसांच्या** आत स्वाक्षरीकर्त्यांना कळवावे. सर्वे नहाय्यक दस्तावेजांसह त्यांचे असे दावे स्वाक्षरीकर्त्यांन कळवावेत. अन्यथा माझ्या अशिलांच्या बाजूने व्यवहा अशा दाव्यांचा संदर्भ न घेता पर्ण केला जाईल आणि जर अशा व्यक्तीचे कोणतेही दावे माफ केले गेले असतील

आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक नसतील अरं मानले जाईल जर वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही दावे माक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर असे गहीत धरले जार्डल आणि /किंवा असे मानले जार्रल की असे कोणतेई दावे/आक्षेप नाहीत आणि जर असतील तर ते माफ

> Date: 14.11.2025 Place: Mumbai

इस्ट वेस्ट फ्राईट कॅरियर्स लिमिटेड सीआयएन:एल७४११०एमएच१९८१पीएलसी२९८४९६, ई-मेल:cs@ewfcpl.in, वेबसाईट:www.ewfcpl.in ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलला तिमाही		सपलव	न अधवष	सपलल वष
तपशील	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवा–	4433.34	५६६९.२०	६८३९.३ ७	99202.44	१६११८.६८	२८६६८.८८
दात्मक बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा-	(२२७.२६)	(२५.७०)	33.48	(२५२.९६)	980.98	२३३.९७
दात्मक बाबनंतर) करानंतर काळावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा-	(२२७.२६)	(२५.७०)	33.48	(२५२.९६)	980.98	233.90
दात्मक बाबनंतर)	(१६५.४३)	(२५.२०)	80.5	(१९०.६३)	७८.२९	949.23
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	8.८९	६.९५	30.98	99.८४	४५.९४	२२.३६
भरणा केलेले समभाग भांडवल	(900.32)	(80.30)	(४०.४६)	(२१७.६२)	83.08	923.08
उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)	-	-	-	-	_	-
१. मूळ	(0.93)	(0.03)	(0.02)	(0.98)	0.03	0.90
२. सौमिकृत	(0.93)	(0.03)	(0.02)	(0.98)	0.03	0.90
टिप: १) नियम ४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती.						
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	4998.08	4348.69	६५०७.७४	90808.44	94824.88	२७१६७.९४
करपूर्व कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)	(२५४.३३)	(६३.०१)	94.22	(३१७.३२)	٥٥.٥٥	993.86
करनंतर कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)	(9८५.00)	(५३.०१)	0.६३	(२३७.९९)	३८.१९	६३.४२
टिप: १) नियम ४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय निष	कर्षावरील अतिरित्त	माहिती.				

(६३.09) . नंतर कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा) (२३७.९९) सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचे रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूप

94.22

(३१७.३२)

(२५४.३३)

नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.ewfcpl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

इस्ट वेस्ट फ्राईट कॅरियर्स लिमिटेडकरि अजाझ शफी मोहम्मद

20.02

993.90

व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: १४.११.२०२५

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

मूळ सौमिकृत

दिनांक: १४.११.२०२५

ठिकाण: मुंबई

विकसित इंजिनिअरिंग लिमिटेड सीआयएन:एल९९९९९एमएच१९८३पीएलसी०२९३२१ ईमेल: investor_viksit@yahoo.in नोंदणीकृत कार्यालय: खोली क्र.१-२, कपाडिया चेंबर्स, ५१ भरूच स्ट्रिट, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई (महाराष्ट्र)-४००००९

						(रु. लाखात
	संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष				संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२५	३०.०६.२५	३१.०६.२४	३०.०९.२५	30.09.28	३१.०३.२५
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	89.08	-	0.48	89.9	9.09	9.09
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	3६.98	-3.09	-20.49	32.32	-48.60	-900.92
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	3६.98	-93.86	-20.49	२२.६६	-48.60	-9८४.४0
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	3६.98	-93.86	-20.49	२२.६६	-48.00	-9८४.५9
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष						
उत्पन्न (करानंतर))	3६.98	-93.86	-20.49	२२.६६	-48.८७	-9८8.49
समभाग भांडवल	28.90	28.90	28.90	28.90	28.90	28.90

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षिर वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ज्याला लेखापरिक्षित समिती आणि संचालक मंडळाने १४.११.२०२५ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मान्यता दिली आहे वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या आदेशान्य

विकसित इंजिनिअरिंग लिमिटेडकरि कुशल चतुर्वेर्द अध्यक्ष व संचालव (डीआयएन:११०४५५२४)

दिनांक: १४ नोव्हेंबर, २०२५

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३१२१९३९ ठिकाणः सुरत दिनांकः १४.११.२०२५

दिलेल्या क्युआर कोड स्कॅनिंगने सुद्धा पाहता येईल.

Maharashtra farmers to get free soil, silt, gravel to restore farmland destroyed in monsoon floods

Revenue Minister Chandrashekhar Bawankule said the decision would help farmers avail essential materials without paying royalty charges and restore their fields for cultivation.

Mumbai .(Agency)

The Maharashtra Government has directed the authorities to immediately provide free soil, silt, and gravel to restore farmlands in all

districts adversely hit by floods during the monsoon.Revenue Minister Chandrashekhar Bawankule on Friday issued orders to implement it to provide relief to the farmers and said the decision would help farmers avail essential materials without paying royalty charges and restore their fields for cultivation.

Additionally, those individuals whose houses were damaged during floods would also be eligible for royalty-free use of up to five brass of minor minerals for repairing their

advertise

in this

Section

Call:

Manoj Gandhi

houses, cattle sheds, farms, and wells."The farmers affected by floods should get free soil, gravel, and silt to reconstruct their farmlands, badly affected due to soil erosion," Bawankule said in the order. Unprecedented floods and

heavy rain between September and October in Last month, the state government sanctioned a Rs the drought-hit Marathwada region not only destroyed khariff standing crops but also led to massive soil erosion. The circular issued by the

31,628-crore package to the flood-hit farmers, of which a sizeable component was a compensation towards the khariff standing

crop loss. All eligible farmers would receive the compensation amount, which is being directly credited into their bank accounts.

What govt did so far?

In the aftermath of heavy rain and subsequent floods that led to massive crop loss and soil erosion, the state government had directed banks not to insist on loan payments from farmers immediately. The state government also announced a Rs 31,628 crore compensation package for farmers. Of this, Rs 8,000 crore has been disbursed, and Rs 11,000 crore was released in the Cabinet meeting earlier this

week. The state government also set up a committee under retired IAS officer Pravin Pardeshi to study the feasibility of a complete loan waiver for farmers and make recommendations.



Revenue Department stated, "Minister Bawankule has directed all district collectors to ensure full and accurate implementation of royalty exemptions on soil, gravel, silt, and such minerals for affected farmers."

This is to inform the general public that Late Shri Sampat Dhondu Gaikwad (died on 23rd July, 2018) was the owner of Flat No. A/505, 5th Floor, Building No. 1, Dr. Babasaheb Ambedkar Nagar Co-operative Housing Society Ltd., Senapati Bapat Marg, Elphinstone, Mumbai 400013. After his demise, he was survived by his legal heirs, namely, Mrs. Indira Sampat Gaikwad (wife), Mr. Dhanraj Sampat Gaikwad (son), Mr. Kamaraj Sampat Gaikwad (son), Mr. Meghraj Sampat Gaikwad (son) Mrs. Reshma Sampat Gaikwad (deceased daughter), Mrs. Madhav Mahendra Adsule (NEE: Madhavi Sampat Gaikwad, (Married daughter) and Mr. Nagraj Sampat Gaikwad (son).

PUBLIC NOTICE

Among the above, Mrs. Indira Sampat Gaikwad, Mr. Dhanraj Sampa Gaikwad, Mr. Meghraj Sampat Gaikwad, Mrs. Madhavi Adsule, and Mr. Nagraj Sampat Gaikwad have executed a Registered Release Deed dated 23rd October, 2020, thereby relinquishing their respective rights, title, and interest in the said property in favour of Mr. Kamarai Sampat Gaikwad The said Mr. Kamaraj Sampat Gaikwad, being the rightful holder of the said property, has now proposed to sell the same to Mrs. Sushma Kumar Sonawale and her son Mr. Sahil Kumar Sonawale.

Any person, institution, or authority having any claim, right, title, interest, or objection in respect of the aforesaid property is hereby requested to communicate the same in writing along with supporting documents to the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication

If no such claim or objection is received within the stipulated time, the said transaction shall proceed lawfully, and no claims or objections will be entertained thereafter.

> Sd/-Ivoti S. Renuk Advocate High Court, Mumbai

> > Place : Mumba

Date: 14-11-2025

PUBLIC NOTICE

411, Sector No. 4, in Neelkanth Co-op. Hsg. Soc. Ltd., Charkop CHS Ltd., Shimpoli Road, Borival (West), Mumbai - 400092 and the said Room premises.

Any person or persons having any objection in regard to the said original Allotment Letter or sale transaction should intimate the same, in writing, to the undersigned within 15 (Fifteen) days from the date of this notice failing which my client will sell or transfer the said Room premises to

Mr. Perumal Thomas Ajanta Lane, Borivali (W), Mumbai - 400092. Mob No. 9821790095

PUBLIC NOTICE

Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest o the Deceased Member in the Capital Property of the society.

Late Shri. Velji Hemraj Gudka, a joint membe of Shree Hind Co-operative Housing Society Limited, having address at N.S. Mankika Marg, Sion, Mumbai – 400 022 and jointly holding Flat bearing No. 2 in the Building no 15 of the society, died on 25.10.2002 without making any nomination in favour of Mr. Milai Velji Gudka. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or othe claimants/ objector or objectors to the transfe of the said shares and interest of the decease nember in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/thei claims/ objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society fo transfer of shares and interest of the decease member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provide under the bye-laws of the society.

A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society hetween 9:00 A M to 6:00 PM from the date of publication of the notice till the date of expire

Place: Mumbai Date: 16/11/2025

For and on behalf of Shree Hind Co-operative Housing Society Ltd

Notice is hereby given to all concerned and public at large that my client Bathuvel Gorii Gavit the lawfu wner of Room No. D/42, Plot No. Kandivali (West), Mumbai - 400067 hereinafter called and referred to as he "Said Room"). The Origina Allotment Letter of the said Room had ssued by the **MHADA** under World Bank Project in the Year 1989 has been lost or misplaced on 30th October, 2025 while shifting residential Flat No. A/302, Yeshkripa original Allotment Letter is no traceable inspite of his diligent search and my client had lodged missing complaint before the Borivali Police No 150743/2025 dated 14/11/2025 egarding the loss of the above said Original Allotment Letter pertaining to the above Said Room No. D/42. My client intend to sell or transfer the said Room Premises to intending Buyer/s vithout original Allotment Letter of the

ntending purchaser/s. Sd/-

Advocate – High Court Shop No. 1, Ajanta Square Mall, Place: Mumbai Date:16.11.2025

PUBLIC NOTICE Mr. Junaid Ahmed Merchant & Mrs Zarin Ahmed Merchant, joint member

of erstwhile Pearl Horizon Co-operative

or ersiwnie Pear Horizon Co-operative Housing Society Ltd., having address a Chandiwala Complex, S.V. Road Jogeshwari (West), Mumbai - 400102 holding the Share Certificate No. 26 Distinction No. 251 to 260 (both inclusive)

Distinction No. 251 to 260 (both inclusive), of Flat No. 702, on the Seventh Floor by an Agreement dated 27th July, 2016.

Mrs. Zarin Ahmed Merchant died on 04/10/2024, leaving behind her son Mr. Junaid Ahmed Merchant as her only surviving legal heir to succeed to her 50% share in the said flat.

The undersigned hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimant(s)/objector(s) to the transfer of

the said shares and interest of th

eceased member in the capital / propert deceased member in the capital / property of the society, within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, addressed to the undersigned and a copy to the Secretary of the said society, with certified copies of such

documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfe

of shares and interest of the decease member in the capital/property of the

If no claims/objections are received with

deemed to have been waived, and the society shall be free to deal with the shares and interest of the deceased

member in the capital/property of th

society in such manner as is provide under the Bye-laws of the society.

Hafizi House, B/202, S.V. Road, Behrambaug Naka, Opp. Noor Hospital, Jogeshwari (W), Mumbai-

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) MR. JAYESH LALJI SANGOI, 2) MR. PARESH LALJI SANGOI and 3) MR. NARESH LALJI SANGOI, who

MR. NARESH LALJI SANGOI, who are the owners of Shop No. 5, SIDDHIVINAYAK SHOPPING CENTRE, Achole Road, Nallasopara (E), Dist Palghar, however my clients have lost the Original Agreement between M/S. ASHTAVINAYAK BUILDERS & DEVELOPERS and MRS. RANJANI S. SALIAN, Vide Agreement for Sala detail 46/04/1994 (Original

S. SALIAN, Vide Agreement for Sale dated 16/04/1991, Original Agreement between MRS. RANJANI S. SALIAN and MR. GANESH K. JAIN, vide Agreement for Sale dated June, 1995 and Original Registration Receipt between MR. GANESH KESRIMAL JAIN (alias) ETODINA and SHRI.

LALJI MALSHI SANGOI, vide Agreement for Re-Sale dated 31/ 10/1995 under Document No. VASAI2-PHOTO 3228/95 of the

above said Shops. If any person/ s having any objection or claim in espect of the above said lost

Agreement by way of sale, exchange, charge, gift, possession, ease, mortgage, lien or otherwise nowsoever he/she/they is/are request to inform me and the undersigned his/her/their claim with

proper evidence within 14 days rom the date of publication of this lotice.

Adv. Hitesh D. Chaubey (Mob. No. 7219560996) Office No. C/24, Akanksha Commercial Complex, Achole Road, Nallasopara (E), Dist

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) MR JAYESH LALJI SANGOI, 2) MR PARESH LALJI SANGOI and 3 MR. NARESH LALJI SANGOI, who

are the owners of Shop No. 18, SIDDHIVINAYAK SHOPPING

are the owners of Snop No. 18, SIDDHIVINAYAK SHOPPING CENTRE, Achole Road, Nallasopara (E), Dist Palghar, however my clients have lost the Original Agreement between M/S. ASHTAVINAYAK BUILDERS & DEVELOPERS and MR. SHRIDHAR MUTTAPPA SALIAN, Vide Agreement dated 07/07/1990, Original Agreement between MR. SHRIDHAR M. SALIAN and MR. LAXMILAL KESRIMAL JAIN & MR. BHGWATLAL K. JAIN (ETODIYA), vide Agreement for Sale dated June, 1995 and Original Registration Receipt between MR. LAXMILAL KESRIMAL JAIN & MR. BHGWATLAL K. JAIN (ETODIYA) and SHRI. LALJI MALSHI SANGOI, vide Agreement for Resale dated 31/10/1995 under Document No. VASAI2-PHOTO 3227/95 of the above said Shops. If any person/s having any objection of

of the above said Shops. If any

person/s having any objection of claim in respect of the above said

claim in respect of the above said lost Agreement by way of sale, exchange, charge, gift, possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever he/she/they is/ are request to inform me and the undersigned his/her/their claim with proper evidence within 14 days from the date of publication of this notice.

Adv. Hitesh D. Chaubey
(Mob. No. 7219560996)
Office No. C/24, Akanksha
Commercial Complex, Achole
Road, Nallasopara (E), Dist

Advocate High Court,

Place: Mumbai

owner in respect of Flat No. 301, Building No.14 Shanti Garden Sector-6 Bidg. No.10 to 17 CHS. Ltd., Opp. Surya Shopping Centre, Srishti, Mira Road (E), Taluka & Dist. Thane- 401107, Village Mira, Survey No. 20/21, adm. 29.72 sq. mtrs. within the limits of MBMC, and who died on 09/11/2020 at Mira Roac (E), Dist. Thane- 401107, leaving behind (1) Mr Prafull Ravaii Toraskar, (Husband) & (2) Ms. Manas

representative of said deceased.

Ms. Manasi Prafull Toraskar (daughter) will give her NOC and release her rights to the said flat by executing a document in favour of her father Mr Prafull Rayaii Toraskar to sell/transfer the said flat. That if anybody has any objections, claim, shares, rights, title, or interest for the same, such claims must be lodged within 14 days in writing from the date of Publication of this notice at B-30, Shanti Shoppin failing which my client will procced to sell the said fla and to concerned Society/Authorities will proceed further for transfer as per law.

Date: 16/11/2025 Adv. Sudhir S. Pandey Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN on behalf of m client MR. SURAJ JANA, the owner Residential premises being the Flat No. 602 admeasuring 28.94 Sq. Mtrs Carpet area, or the Sixth Floor in the Building known a "Nutan Omkar Vihar Co-operative Housing Society Ltd." situated at all those piece an parcel of land bearing Survey No. 25, Hissa No. 1A, Plot No. 3, at Revenue Village Shirgaon, Shirgaon-Badlapur (East), Taluka Ambernath, in the Registration Sub-District Ulhasnagar and Registration District Thane within the limits of the Kulgaon-Badlapu Municipal Council. (hereinafter referred to as "the said Flat")

The previous owner of the said Flat i.e. Mr Waman Govind Gole expired on 13/03/2025 leaving behind him Mrs. Leena Waman Gole Mrs. Ashwini Hemant Joshi, Mrs. Aparna Rajshekhar Bhide & Shri. Ashish Wamar Gole as his only legal heirs; but there was no 'Heirship Certificate' was applied and even no any 'Heirship Certificate' was issue

by any Appropriate Court.
Any person(s) other than MR. SURAJ JANA having any right, title, interest, claim o demand of any nature whatsoever in respec of the said Flat or any part thereof are hereb required to make the same known in writing together with supporting documents in writing within a period of 7 days from the publication hereof failing which, the claim of such person(s) will deem to have been waived and/or abandoned and not binding on ou

Date: 16/11/2025

For Associate De Juris Prop. Adv. Mukta Sohoni Advocate High Court & Notary (B.Com., G.D.C.A., D.C.A.M., LL.M.) Address : Office No. 27, Ishan CHS Ltd., Plot A, Sector 8B, CBD Belapur Navi Mumbai - 400614

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that LATE MR. LILADHAR P TOPRANI expired on 25.07.2016 was joint member of the "RNA GRANDE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED situated at M. G. Road, Hindustan Naka, Kandivali [West], Mumbai – 400067 and was joint owner holding Flat No. 1803, 18* Floor, E Wing. The Legal Heir of the deceased LATE MR. LILADHAR TOPRANI, LATE MRS. MADHURI LILADHAR TOPRANI & LATE MRS. BANSARI PRASHANIT (ESPANI) TOPRANI & LATE MRS. BANSARI PRASHAANT PURECHA (HUSBAND OF LATE MRS. BANSARI PRASHAANT PURECHA (HUSBAND OF LATE MRS. BANSARI PRASHAANT PURECHA) "THE RELEASOR" AND MS. TUSHTII PRASHAANT PURECHA (DAUGHTER OF LATE MRS. BANSARI PRASHAANT PURECHA) "THE RELEASEE" have executed Registered Deed of Release dated 15" November, 2025 and released his 25% Undivided Shares of the deceased joint member/owner-LATE MR. LILADHAR P TOPRANI pertaining to Flat No. 1803, 18" Floor, E Wing in favor of MS. TUSHTII INR. LIAUTHAR P TOPRANN PERIAINING TO HAI 1803, 18" Floor, E Wing in favor of MS. TUSHTII PRASHAANT PURECHA. So MS. TUSHTII PRASHAANT PURECHA will become joint owner (50% Share) along with MR. PRASHAANT KESHAVJI PURECHA in said Flat No. 1803, 18" Floor, E Wing.

Floor, E Wing.
All persons having or claiming any right, title, claim property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possessip, assempt trust hequest possessip. possession, easement, itust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 (Fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a No-Claim Certificate in respect of the same. Place: Mumbai

Date: 16/11/2025 For Law Estate Legal Consultants Advocate Rahul Shah Office - 322, Auris Galleria, Opp. Landmark Restaurant Mith Chowki, Link Road.

HEADS UP VENTURES LIMITED CIN: L52390MH2011PLC213349

Registered Office: 11103/5; OSTWAL EMPIRE, SARAVALITAL- PALGHAR, SARAWALI, MAHARASHTRA, INDIA, 401501 Tel: 91-22-24117743 E-mail: cs@huvl.in Website: www.huvl.in

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON SEPTEMBER 30, 2025 The Unaudited Financial Results of Heads Up Ventures Limited for the guarter and half year

ended on 30 September, 2025, have been filed with the stock exchange as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The said results are available on website of the Company i.e. www.huvl.in and also website of

the stock exchange i.e. www.bseindia.com and www.nseindia.com Scan the Quick Response (QR) Code to access Q2 and FY 2025-26 Result.



For, Heads Up Ventures Limited Harshkumar Pravinbhai Patel Director DIN: 10856046

Date: 14/11/2025

OXFORD INDUSTRIES LIMITED CIN: L17112MH1980PLC023572
Regd. Office: 136-B, ANSA INDUSTRIAL ESTATE, SAKI VIHAR ROAD, SAKINAKA, ANDHERI (EAST), Mumbai-

400072, Maharashtra, India Phone: +91-9223400434 Email: oxford industries@vahoo.in

UNAUDITED FINANCIAL RESULTS	FOR THE	QUARTE	R ENDED	30th SEP1	EMBER 2	025
		S	tandalo	ne (in la	khs)	
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Six Month Ended	Six Month Ended	Year ended
Total income from operations (net)	30.09.2025	30.06.2025	78.41	30,09,2025	138.54	227.17
	(0.20)	28.08	3.60	25.69	4.29	(50.31)
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax						,
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(2.39)	28.08	3.60	25.69	4.29	(50.31)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(2.39)	28.08	3.60	25.69	4.29	(50.31)
Net Profit / (Loss) for the period after tax						
(after Extraordinary items)	(2.39)	28.08	3.60	25.69	4.29	(50.31)
Paid up Equity Share Capital						
(Face Value Rs. 10/- per Equity Share)	594.34	594.34	593.60	594.34	593.60	594.34
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)						
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)						
Basic:	(0.04)	0.47	0.06	0.43	0.07	(0.85)
Diluted:	(0.04)	0.47	0.06	0.43	0.07	(0.85)
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)						
Basic:	(0.04)	0.47	0.06	0.43	0.07	(0.85)
Diluted:	(0.04)	0.47	0.06	0.43	0.07	(0.85)

1) Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
2) The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors a their respective meeting held on 14th November, 2025.

For OXFORD INDUSTRIES LIMITED

SAROJ KUMAR CHOUDHURY Managing Director DIN: 11143083 Date: 14th November, 2025

FILMCITY MEDIA LIMITED CIN: L99999MH1994PLC077927

Regd Office :- A/511, Royal Sands Chs Ltd Shastri Nagar, Andheri West, Andheri, Mumbai - 400053. Maharashtra Email :- filmcitym@gmail.com website: www.filmcitym.com EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

			Quarter Ended			Half Year Ended		
		3 Months Ended	Preceding 3 Months Ended	Corresponding 3 Months Ended		Six Months Ended	Previous Year Ended	
Sr. No.	Particulars		30-06-2025		30-09-2025		31-03-2025	
100		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1_	Total Income from Operation (Net)	-	-	65.30	-	125.10	125.10	
2	Net Profit/(Loss) for the period							
	(before tax, Exceptional and /or Extraordinary items)	(5.27)	(5.48)	0.49	(10.75)	(2.56)	(15.28)	
3	Net Profit/(Loss) for the period before tax							
	(after Exceptional and /or Extraordinary items)	(5.27)	(5.48)	0.49	(10.75)	(2.56)	(15.28)	
4	Net Profit/(Loss) for the period after tax							
	(after Exceptional and /or Extraordinary items)	(5.27)	(5.48)	0.49	(10.75)	(2.56)	(15.31)	
5	Total Comprehensive Income for the period(Comprising							
	of Profit/loss and other Comprehensive Income)	(5.27)	(5.48)	0.49	(10.75)	(2.56)	(15.31)	
6	Paid up Equity Share Capital							
	(face value of Rs 1/- each)	305.71	305.71	305.71	305.71	305.71	305.71	
7	Other Equity (excluding Revaluation Reserves as							
	shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	-	-	(17.78)	
8	Earning Per Share (EPS) (of Rs. 1/- each)							
	(for continuing and discontinued operations)							
	Basic& Diluted :	(0.02)	(0.02)	0.00	(0.04)	(0.01)	(0.05)	

Note: The above is an extract of the detailed format of Quarter & Half Year ended 30.09.2025 Unaudited Financial Results filed with the Stocl Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirments) Regulation, 2015. The Full format of the Quarter and Hal Year ended Financial Results are available with Stock Exchange website www.bseindia.com and on the Comapny's website www.filmcitym.cor The Detailed Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2025 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors in their respective meeting held on 14.11.2025. The figures of the previous period/year have been regruped/recast, wherever considered necessary, to confirm to current year classification.



For FILMCITY MEDIA LIMITED SURENDRA RAMKISHORE GUPTA Managing Director DIN: 00778018

CHANGE OF NAME

I AM CHANGING MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM 'FAKIR ALAFIYA HUSSAIN' TO ' ALFIYA BIRJUBHAI JAYENDRABHAI MEHTA TO HUSENSHA FAKIR ' FOR PASSPORT BIRJU JAYENDRA MEHTA AS PER THE _MAHARASHTRA GOVERNMENT

Sd/

I HAVE CHANGED MY NAME FROM GAZETTE NO. M-25308532. KHAN SHADAB / SHADAB CHAND I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN TO SHADAB CHAND SHAIKH AS HUKAM CHAND YADAV TO PER DEED POL.

I HAVE CHANGED MY NAME FROM AS PER DOCUMENT GULYAR JAAN PEER MOHAMMED TO GULEJAN SHADAB SHAIKH AS PER I HAVE CHANGES MY NAME FROM DEED POL.

I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENT MOHAMMED NADEEM QURAISHI (OLD

JASMINE BIRJU MEHTA AS PER THE PER DEED POL. MAHARASHTRA GOVERNMENT OLD NAME MUSTUFA SHEK TO NEW

I HAVE CHANGED MY NAME FROM NIDHI BIRJUBHAI MEHTA TO NIDHI BIRJUBHAI MEHTA TO NIDHI NEW NAME ARIBA ASLAM SHAIKH TO NIDHI NEW NAME ARIBA MUSTUFA SHAIKH

GAZETTE NO. M-25308435.

NAME) TO MOHD NADEEM QURAISHI I HAVE CHANGED MY NAME FROM (NEW NAME) AS PER DOCUMENTS. SAGAR ACHHELAL PRAJPATI / I HAVE CHANGED MY NAME FROM PRAJAPATI SAGAR ACHHELAL TO JASMINEBEN BIRJUBHAI MEHTA TO SAGAR ACHCHELAL PRAJAPATI AS

NAME MUSTUFA SHAIKH

- HUKUMCHAND BHALLERAM YADAV

SANTOSH HUKAM CHAND YADAV TO

SANTOSH HUKUMCHAND YADAV AS

MAHARASHTRA GOVERNMENT OLD NAME SAILI POPAT GHEGADMAL TO NEW SAILEE POPAT GHEGADMAL

NOTICE

Advertising Agencies and Clients are responsible for the advertisement published today in **DAILY ACTIVE TIMES**. Editor, Printer/Publisher & Our staff will not be resposible for any advertising agency Readers and Well-wisher please be noted.